

महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०१५

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

हिंगोली आगाराच्या कार्यक्षेत्रातील सेनगांव या तालुक्याच्या ठिकाणी
एस.टी. महामंडळाचे नविन आगार स्थापन करण्याबाबत

(१) १२९६५ (०४-०४-२०१५). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय परिवहन मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली आगाराचे कार्यक्षेत्र व व्याप मोठा असल्यामुळे या आगाराच्या कार्यक्षेत्रातील
सेनगांव या तालुक्याच्या ठिकाणी एस.टी. महामंडळाचे नविन आगार स्थापन करण्यात यावे
असा आशयाचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी नोव्हेंबर, २०१४ वा त्या सुमारास शासनाकडे
दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनावर काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) असल्यास, सेनगांव येथे निश्चित किती कालावधीत एस.टी. महामंडळाचे आगार कार्यालय
कार्यान्वीत होईल ?

श्री. दिवाकर रावते (०४-०७-२०१५) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सेनगांव येथे हिंगोली आगाराच्या ४० फेऱ्या तसेच मानव विकास अंतर्गत १८ फेऱ्या
जाता-येता चालनात आहेत. सकाळी ०९.०० ते १८.०० या वेळेत वाहतूक नियंत्रक नियुक्त
असून ६२५ विद्यार्थी पासेस वितरीत केले आहेत. सेनगांव बसस्थानकावर सध्याच्या फेऱ्या व
इतर सुविधा पुरेशा आहेत.

सेनगांव येथील जवळची आगारे, त्यांचे अंतर व नियते पाहता तसेच सध्याच्या फेऱ्या व
प्रवाशी प्रतिसाद पाहता सेनगाव येथे आगार निर्मिती करणे व्यवहार्य नाही.

**हिंगोली जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन
कार्यक्रम (IWMP) अंतर्गत होत असलेली कामे**

(२) १२९७७ (०८-०४-२०१५). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP) अंतर्गत होत असलेली कामे केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार होत असून या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व गैरव्यवहार होत आहेत, हे खरे आहे काय,

(२) या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत शासनाकडून उपलब्ध झालेला निधी गावपातळी वरील बचत गट, स्वयंसहाय्यता गट, वैयक्तिक लाभार्थी यांच्याकरीता न वापरता फक्त जलसंधारणाच्या कामावर खर्च करण्यात आला, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत,

(४) एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गता आराखड्यात समाविष्ट कामे निश्चित किती कालावधीत पूर्ण करण्यात येतील ?

श्रीमती पंकजा मुंडे (२३-०६-२०१५) : (१) हे खरे नाही. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शासनाकडून ८००२.२५ लाख निधी वितरीत झाला असून सदर निधीपैकी रु. ७६९०.१५ लाख एवढा निधी पाणलोट विकास कामावर खर्च करण्यात आला आहे.

(२) हे खरे नाही. उपजिविका उपक्रमांतर्गत बचत गट व वैयक्तिक लाभार्थ्यांवर रु.१६१.६५ लक्ष निधी खर्च करण्यात आला आहे.

(३) बचत गटांना रु. २५,०००/- खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येते तर वैयक्तिक लाभार्थ्यांना रु.१०,०००/- देण्यात येतात. तसेच बचत गटांच्या फेडरेशनला त्यांच्या प्रकल्प मूल्याच्या ५०% किंवा कमीत कमी रु.२ लक्ष इतकी जी कमी असेल ती रक्कम उपलब्ध करून देण्यात येते.

(४) सदर प्रकल्पांतर्गत समाविष्ट कामे २ वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे प्रयोजन आहे.

राज्यात सी.आर.झेड मधून सूट मिळण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाबाबत

(३) १२९८१ (६-४-२०१५). श्री.सुनिल केदार (सावनेर) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सी.आर.झेड मधून सूट मिळण्यासाठी माहे नोव्हेंबर व माहे डिसेंबर,२०१४ तसेच माहे जानेवारी, २०१५ या कालावधीत किती प्रकरणे दाखल करण्यात आली व किती प्रकरणे नाकारण्यात आली त्याचप्रमाणे किती प्रकरणे मंजूर करण्यात आली व किती प्रकरणे सध्या प्रक्रियेत आहेत याबाबत मंजूर व्यक्ती /कंपनीच्या नावासह माहिती मिळण्यासाठी मा.विरोधी पक्ष नेते, विधानसभा यांनी प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय यांना दिनांक ३० जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ४७ (३)

(२) असल्यास, सदरहू प्रकरणी तपशीलवार माहिती मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. रामदास कदम (२-७-२०१५) : (१) हे खरे आहे.

(२) सदरहू प्रकरणी तपशीलवार माहिती मा.विरोधी पक्ष नेते, विधानसभा यांना देण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पवनी (जि.भंडारा) शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने
येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याबाबत**

(४) १२९८३ (०७-०४-२०१५). **श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पवनी (जि.भंडारा) शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही दिवसांपासून शहरात काविळीची साथ आली असून त्यामुळे ३ तरुणाचे मृत्यू झाले असल्याचे दिनांक २३ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील काविळीला आळा घालण्यासंदर्भात शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-६-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) पवनी शहरात पाणी पुरवठा करण्यापूर्वी जलशुध्दीकरण केंद्रात पाणी शुध्द करून नियमितपणे क्लोरिन, गॅस, ब्लिचींग पावडरव्दारे निर्जंतूक करण्यात येते व शहरातील विविध ठिकाणातील नळांचे पाण्याचे नमुने घेवून जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येत असून तपासणी अहवालात पाणी पिण्यास योग्य असल्याचे नमूद केल्याप्रमाणे शहरात पिण्याचे पाण्याचा पुरवठा करण्यात येते. तसेच शहरातील नळांसाठी केलेले खड्डे बुजवून नळांना तोट्या लावणेबाबत नागरीकांना सूचना केल्या आहेत. सूचनांचे पालन न करणा-यांचे नळ कनेक्शन बंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे.

आंबे पिकविण्यासाठी कार्बोनेट रसायन वापरले जात असल्याबाबत

(५) १३००७ (०६-०४-२०१५). **प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) :** सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आंबे पिकविण्यासाठी कार्बोनेट रसायन वापरले जात असून या रसायनामुळे त्याचा परिणाम नागरिकांच्या जीवनावर होत आहे या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन आवश्यक

प्रमाणात लक्ष घालत नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई शहरात कर्नाटक, रत्नागिरी, सांगली येथून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झाली असून बाजारात विक्रीसाठी आणले जात असलेले आंबे कार्बोनेट रसायनाद्वारे पिकविले जात असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (१७-०६-२०१५) : (१) हे खरे नाही, माहे जानेवारी २०१५ वा त्या दरम्यान अशा प्रकारची बाब निदर्शनास आलेली नाही.

(२) सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई यांना रासायनिक प्रक्रियेद्वारे आंबे पिकविले जात असल्यास त्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास देणे व विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याबाबत कळविले आहे. बृहन्मुंबई व ठाणे शहरातील आंबे विक्रेते व्यापारी संघटना पदाधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना रासायनिक प्रक्रियेद्वारे आंबे न पिकविण्याबाबत समुपदेशन केले आहे. अन्नसुरक्षा व मानके कायदा ५ ऑगस्ट २०११ पासून राज्यात लागू झालेला आहे. आतापर्यंत या प्रकरणी बृहन्मुंबई व ठाणे विभागातून घेतलेल्या आंब्यांच्या ३६ नमुन्यांपैकी १७ नमुने प्रमाणित आढळले असून, १३ नमुन्यांमध्ये कार्बोनेट आढळून आल्याने असुरक्षित घोषित झाले असून, सदर प्रकरणी १३ खटले न्यायालयात दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे कृत्रिमरित्या आंबे पिकविताना आढळल्यामुळे ३४९० कि.ग्रॅ. एकूण रु. २,५१,०७१/- चा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील कृषी अधिकारी कार्यालयातील
विविध संवर्गातील अनेक पदे रिक्त असल्याबाबत**

(६) १३०२० (०७-०४-२०१५). श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी विकासासाठी विविध योजना राबविताना, मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील तंत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहाय्य प्रशासक अधिकारी, मृद व सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, मोहिम अधिकारी, मंडल कृषी अधिकारी आदी विविध संवर्गातील अनेक पदे मागील काही वर्षांपासून रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात (जिल्हानिहाय) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये विविध संवर्गातील किती मंजूर पदे आहेत व त्यापैकी किती व कोणकोणती पदे (जिल्हानिहाय) रिक्त आहे,

(३) एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असतानाही ती न भरण्याची सर्वसाधारण कारणे काय आहे,

(४) मराठवाड्यात मागील सुमारे ३ वर्षांपासून पडलेला भीषण दुष्काळ, अवकाळी व गारपीटची समस्या यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टंचाईमुळे नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी करित असलेल्या आत्महत्या विचारात घेता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील जिल्हा अधिक्षक कृषी विभागांतर्गत असलेली सर्व रिक्त पदे विनाविलंब भरण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (११-६-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

(२) मराठवाड्यात जिल्हानिहाय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात मंजूर असलेल्या, भरलेल्या व रिक्त असलेल्या पदाचा तपशील सोबत जोडण्यात आलेला आहे.

अ.क्र.	जिल्ह्याचे नांव	अधिकारी	मंजूर पदे	भरलेली पदे	रिक्त पदे
१	औरंगाबाद	तंत्र अधिकारी	१६	११	५
		मोहिम अधिकारी	१	१	०
		मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी	१	१	०
		तालुका कृषी अधिकारी	९	८	१
		कृषि अधिकारी	३५	२७	८
		मंडल कृषि अधिकारी	३१	२९	२
		सहा. प्रशासन अधिकारी	२	२	०
		एकूण	९५	७९	१६
२	जालना	तंत्र अधिकारी	६	६	०
		मोहिम अधिकारी	१	१	०
		मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी	१	१	०
		तालुका कृषि अधिकारी	८	७	१
		कृषि अधिकारी	१२	९	३
		मंडल कृषि अधिकारी	२७	२१	६
		सहा.प्रशासन अधिकारी	१	१	०
		एकूण	५६	४६	१०

३	बीड	तंत्र अधिकारी	७	७	०
		मोहिम अधिकारी	१	१	०
		मृद सव्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी	१	०	१
		तालुका कृषि अधिकारी	११	१०	१
		कृषि अधिकारी	१६	११	५
		मंडल कृषि अधिकारी	३४	२५	९
		सहा.प्रशासन अधिकारी	१	१	०
		एकूण	७१	५५	१६
४	लातूर	तंत्र अधिकारी	११	१०	१
		मोहिम अधिकारी	१	१	०
		मृद सव्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी	१	१	०
		तालुका कृषि अधिकारी	१०	६	४
		कृषि अधिकारी	२५	१९	६
		मंडल कृषि अधिकारी	२४	२०	४
		सहा.प्रशासन अधिकारी	२	१	१
		एकूण	७४	५८	१६
५	उस्मानाबाद	तंत्र अधिकारी	६	३	३
		मोहिम अधिकारी	१	१	०
		मृद सव्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी	१	१	०
		तालुका कृषि अधिकारी	८	८	०
		कृषि अधिकारी	१२	११	१
		मंडल कृषि अधिकारी	२३	२०	३
		सहा.प्रशासन अधिकारी	१	१	०
		एकूण	५२	४५	७
६	नांदेड	तंत्र अधिकारी	८	७	१
		मोहिम अधिकारी	१	०	१
		मृद सव्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी	१	१	०
		तालुका कृषि अधिकारी	१६	१०	६

		कृषि अधिकारी	२१	१३	८
		मंडल कृषि अधिकारी	३२	२८	४
		सहा. प्रशासन अधिकारी	१	१	०
		एकूण	८०	६०	२०
७	हिंगोली	तंत्र अधिकारी	५	४	१
		मोहिम अधिकारी	१	१	०
		मृद सव्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी	०	०	०
		तालुका कृषि अधिकारी	५	३	२
		कृषि अधिकारी	८	३	५
		मंडल कृषि अधिकारी	१५	१५	०
		सहा.प्रशासन अधिकारी	१	१	०
		एकूण	३५	२७	८
८	परभणी	तंत्र अधिकारी	६	५	१
		मोहिम अधिकारी	१	१	०
		मृद सव्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी	१	०	१
		तालुका कृषि अधिकारी	९	६	३
		कृषि अधिकारी	१५	१३	२
		मंडल कृषि अधिकारी	२३	२०	३
		सहा.प्रशासन अधिकारी	१	१	०
		एकूण	५६	४६	१०

(३), (४) व (५) सरळसेवा तसेच पदोन्नतीच्या कोट्यावधी पदे भरण्यासाठी विहित प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक आहे. सरळसेवा पदोन्नतीने तसेच बदलीने पदे भरण्याची प्रक्रिया कार्यान्वित आहे.

राज्यातील मुंबईसह सर्व शहरांत आणि ग्रामीण भागात जनतेला
परवडणा-या घरांची एकच योजना तयार करण्याबाबत

(७) १३०३७ (०८-०३-२०१५). अॅड.वारीस पठाण (भायखळा), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनातर्फे राज्यातील मुंबईसह सर्व शहरांत आणि ग्रामीण भागात परवडणाऱ्या घरांची योजना राबविण्यात येणार असून ग्रामीण भागासाठी इंदिरा आवास, रमाबाई आवास, वाल्मिकी-आंबेडकर योजना, राजीव गांधी घरकुल योजना अशा विविध योजना राबविल्या जात असल्याने या सर्व योजनांचे एकत्रीकरण करून ग्रामीण भागात रहिवाश्यांना परवडणाऱ्या घरांसाठी एकच योजना तयार करण्याचा शासनाचा विचार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनातर्फे कोणता धोरणात्मक निर्णय घेण्यात आला वा प्रस्तावित आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (१५-०६-२०१५) : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

वाडा (जि.ठाणे) येथील आयटीआय वसतिगृहाच्या बांधलेल्या
इमारतीत मुलभुत सुविधांचा असलेला अभाव

(८) १३०५३ (०८-०४-२०१५). अॅड.वारीस पठाण (भायखळा) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाडा (जि.ठाणे) येथे ४५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या आयटीआय वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम माहे ऑक्टोबर, २०१२ मध्ये वा त्यासुमारास पूर्णत्वास गेले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारतीत मुलभुत सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थी राहात नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने विद्यार्थ्यांच्या निवासासाठी मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती व्यवस्था केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०७-२०१५) : (१) होय,

वसतिगृह इमारतीचे बांधकाम सन २००६ पासून सुरु असून, सद्यस्थितीत स्थापत्य काम पूर्ण झालेले आहे.

(२) होय,

वसतिगृह इमारतीत मुलभूत सुविधांची कामे बाकी असल्याने इमारतीचा ताबा मिळला नाही. त्यामुळे विद्यार्थी राहत नाही.

(३) वसतीगृहातील मुलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांचेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला असून, सदर मुलभूत सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सर जे.जे.समुह रुग्णालय, डॉ.बी.वाय.एल. नायर रुग्णालय (मुंबई) व मुंबईतील इतर सरकारी /महानगरपालिका रुग्णालयात डायलिसीस व वेण्टीलेटरच्या उपचाराबाबत

(९) १३०६७ (०९-०४-२०१५). अॅड.वारीस पठाण (भायखळा) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर जे.जे.समुह रुग्णालय, डॉ.बी.वाय.एल. नायर रुग्णालय (मुंबई) व मुंबईतील इतर सरकारी /महानगरपालिका रुग्णालयांत राज्यातील अनेक भागातून गरीब व गरजू रुग्ण विविध गंभीर आजारांवर उपचाराकरिता तसेच खास करून डायलिसीस व वेण्टीलेटरची गरज असलेल्या अनेक रुग्णांना वेळेवर खाट /उपचार उपलब्ध न झाल्याने त्यांना ताटकळत राहावे लागते व त्यामुळे अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर रुग्ण दगावण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचे माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१७-०७-२०१५) : (१) नाही.

(२) रुग्ण उपचारासाठी आवश्यक सोयी सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील उद्योग क्षेत्राला इतर राज्याच्या तुलनेत सुमारे दीडपट वीजदर जास्त असल्याबाबत

(१०) १३०७८ (०४-०४-२०१५). श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील उद्योग क्षेत्र हे सर्वाधिक जास्त वीज वापरणारे ग्राहक असूनही उद्योग क्षेत्राला इतर राज्याच्या तुलनेत सुमारे दीडपट वीजदर जास्त आहेत तसेच घरगुती व्यापारी व औद्योगिक क्षेत्राला राज्यामध्ये वाढीव दराने वीज बील आकारणी करून शासनाकडून माहे डिसेंबर, २०१५ नंतर वाढीव वीज बीलासाठी राज्य विद्युत वितरण कंपनीला अनुदान देण्यात आलेले नाही, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, वाढीव वीजदराच्या मुद्यांवर उद्योजकांच्या राज्य सरकार व महावितरणशी वर्षभर संघर्ष सुरु आहे हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, वाढीव वीजदराचे अनुदान महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला पूर्ववत देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०८-०६-२०१५) : (१) हे अंशतः खरे आहे.

- (२) हे अंशतः खरे आहे.
- (३) शासनाने दि. २९ जानेवारी, २०१४ अन्वये देण्यात आलेली सवलत महावितरण कंपनीच्या औद्योगिक ग्राहकांना एका महिन्यासाठी म्हणजे डिसेंबर, २०१४ मध्ये देण्यात आलेल्या (नोव्हेंबर २०१४ मध्ये वीज वापराच्या) वीज देयकाकरिता लागू करण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यासाठी औद्योगिक ग्राहकांना द्यावयाच्या सवलतीपोटी शासनाकडून महावितरण कंपनीस सुमारे ३९७ कोटी इतके अनुदान देण्यास ही मान्यता देण्यात आली.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यातील रोजगार हमी योजनेबाबत

(११) १३१०२ (०८-०४-२०१५). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुका मधील आदिवासी अतिदुर्गम गारगाव, परळी विभागात नोव्हेंबर, २०१४ पासून आजपर्यंत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची विकास कामे सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वाडा यांचे मार्फत बंद आहेत हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या भागातील २००० ते ३००० रोजगार रोजंदारी मिळणे पासून वंचित आहेत हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत तेथील तहसिलदार, गटविकास अधिकारी व सार्वजनिक बांधकाम, उपविभाग, वाडा अधिकारी यांचे रोजगार निर्मिती करून देणेस दुर्लक्ष होत आहे हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत कामे सुरु होणेबाबत शासनाने आजपर्यंत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) : (१) होय. तथापि तालुका कृषि अधिकारी वाडा, वनविभाग, सामाजिक वनिकरण लागवड अधिकारी वाडा यांच्यामार्फत कामे चालू आहेत. तसेच पंचायत समिती वाडा मार्फत ग्रामपंचायतीची कामे चालू होती.

- (२) हे खरे नाही.
- (३) हे खरे नाही.

(४) (अ) पंचायत समिती वाडा स्तरावर ग्रामपंचायत गारगाव येथे २ रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन कामे चालू करण्यात आलेली आहेत व ग्रामपंचायत परळी येथे वृक्षलागवडीची कामे सुरु होती.

(ब) मांडवा-परळी रस्ता (रा.मा.३४) मातीभराव, रुंदीकरण करणे व गारगाव-मांडवा रस्ता (प्र.जि.मा.३९) रस्ता मातीभराव करणे ही कामे रोजगार हमी योजनेतून मे.-२०१४ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात आली असून त्यांचे पूर्णत्वाचे दाखले सादर केले आहेत. गारगाव-परळी विभागात उर्वरित लांबी वनखात्याच्या जमिनीतून जाते म्हणून तेथे काम करणे शक्य होत नाही.

(क) तहसिल कार्यालय वाडा स्तरावर ग्रामपंचायत गारगाव येथे सामाजिक वनिकरण लागवड अधिकारी वाडा अंतर्गत रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीची ३ कामे चालू आहेत. तसेच तालुका कृषी अधिकारी वाडा यांच्या अंतर्गत शेततळे गट क्र.१ व जूनी भात शेती दुरुस्ती गट क्र.१ अशी २ कामे प्रशासकीय मंजूरी देऊन शेल्वर ठेवण्यात आलेली आहेत.

ग्रामपंचायत परळी येथे सामाजिक वनिकरण लागवड अधिकारी वाडा यांचे वृक्ष लागवड व तालुका कृषी अधिकारी वाडा यांचे शेततळे गट क्र.१ अशी २ कामे प्रशासकीय मंजूरी देऊन शेल्वर ठेवण्यात आलेली आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**वाडा तालुक्यातील (जि.पालघर) कुडूस ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या
प्रमाणात अनधिकृतपणे बांधकामे होत असल्याबाबत**

(१२) १३१०५ (०८-०४-२०१५). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाडा तालुक्यातील (जि.पालघर) कुडूस ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे बांधकामे होत असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या अनधिकृतपणे बांधकामांवर तसेच बांधकाम करणा-यांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) : (१) होय हे खरे आहे.

(२) वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गुणांकानुसार तळ मजला अधिक दोन मजले इतक्या बांधकामाला परवानगी असून १६ व्यावसायिकांनी त्याचे उल्लंघन करून एक अधिक मजल्याचे अनधिकृत बांधकाम केलेले आहे. याबाबत संबंधितांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५२ (५) (ब) नुसार नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. परंतु विहित मुदतीत ग्रामपंचायत कुडूस मार्फत कार्यवाही न झाल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ (१) अन्वये सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचेवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. तसेच ग्राम विकास अधिकारी यांचेवर कर्तव्यात कसूर केल्याबाबत महाराष्ट्र जिल्हा

परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ अन्वये जिल्हा परिषद, पालघर मार्फत कारवाई सुरु केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती योजनेचे दर लागू करणेबाबत

(१३) १३११९ (९-४-२०१५). कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर राज्यातील विजाभज, इ.मा.व व वि.मा.प्र. विद्यार्थ्यांना मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी मागणी करण्यात आली असून विजामज, इमाव, विमाप्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या शिष्यवृत्ती योजनेचे दर लागू करणेबाबत विजाभज, इमाव, व विमाप्र कल्याण संचालनालयाने दिनांक १९ मार्च, २०१३ रोजी मा.सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत राज्य शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत, व उक्त योजनेबाबत सद्यःस्थितीत शासनाचे निश्चित धोरण काय आहे ?

श्री. राजकुमार बडोले (१४-७-२०१५) : (१) अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांकरिता सुरु असलेल्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे. तसेच इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राज्य शासनाने सन २००३ पासून लागू केली आहे.

(२) इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतर्गत सुधारित दर लागू करणेबाबत संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे यांनी दि. २५३.२०१३ रोजी निवेदन दिले आहे.

(३) मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता दि. ३१.१२.२०१० रोजी केंद्र शासनाने केलेल्या सुधारणेप्रमाणे राज्यात शासन निर्णय दि. ०२.०८.२०११ अन्वये सुधारीत योजना लागू केली आहे. तसेच इमाव मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतर्गत केंद्र शासनाने दि. ११.०८.२०११ च्या पत्रान्वये सुधारणा केल्या आहेत.

त्यानुसार अनुसूचित जातीच्या धर्तीवर विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना व केंद्र पुरस्कृत इमाव मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतर्गत सदर सुधारणा लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

भूम (जि.उस्मानाबाद) येथील एमआयडीसी मधील प्लॉट वाटपाचे काम प्रलंबित असल्याबाबत

(१४) १३१२३ (१०-०४-२०१५). श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भूम (जि.उस्मानाबाद) येथील एमआयडीसी मधील प्लॉट वाटपाचे काम प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रलंबित प्लॉटचे वाटप करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (२२-०६-२०१५) : (१) भूम औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक भूखंडासाठी मागणी प्राप्त झालेला एकही प्रस्ताव प्रलंबित नाही. तथापि, व्यापारी भूखंडाची मागणी असलेले २२ प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत.

- (२) भूम औद्योगिक क्षेत्रातील भूखंडासाठी प्राप्त झालेले अर्ज हे सदर औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या क्षेत्रापेक्षा जादा क्षेत्राचे असल्यामुळे व्यापारी भूखंडाचे वाटप निविदा पध्दतीने करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

भूम, वाशी आणि परांडा तालुक्यातील (जि.उस्मानाबाद)

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाबाबत

(१५) १३१२७ (०८-०४-२०१५). श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भूम, वाशी आणि परांडा तालुक्यात (जि.उस्मानाबाद) एका वेळी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीची केवळ ५ कामे देण्यात येतात, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,
- (३) तसेच एकाच वेळी प्रत्येक तालुक्यातील १० गावांना रोजगार हमी योजनेची कामे देण्याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०६-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) व (४) हे अंशतः खरे आहे.

रोहयो कामाबाबतची अट शिथिल करणेबाबत दिनांक २ फेब्रुवारी, २०१५ च्या पत्रान्वये मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महात्मा गांधी नरेगा अंतर्गत ५ अपुर्ण कामाच्या अटीबाबत दिनांक १२ मार्च, २०१५ च्या पत्रान्वये सुधारित सुचना देण्यात आल्या आहेत.

नागपूर शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरु करण्याबाबत

(१६) १३१३६ (०७-०४-२०१५). श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर शहरातील अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार असुन त्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले नसल्याबाबतची बाब दिनांक १३ जानेवारी, २०१५ रोजी निदर्शनास आलेली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावाच्या निविदा काढण्यात आल्या परंतु प्रत्यक्षात मात्र दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर रस्त्यांच्या दुरुस्तीकरीता कोणती कार्यवाही करण्यात येणार आहे वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०६-२०१५) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगर प्रदेशातील जलप्रदुषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याबाबत

(१७) १३२१९ (०८-०४-२०१५). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) समुद्र किना-यासह खाडी लगतच्या पाणथळ जागांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले प्रदुषण तसेच मुंबई महानगर प्रदेशातील जलप्रदुषण मोठ्या प्रमाणावर होत असलेली झाडांची कत्तल आणि खारफुटीची तोड अशा विविध कारणामुळे पाणथळ जागा नष्ट होत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पाणथळ जमिनी नष्ट झाल्याने पाणपक्षांना मोठा धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, निसर्गाचे रक्षण करण्याकरिता शासनाने कोणती ठोस भुमिका घेतली आहे वा घेणार आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१३-०७-२०१५) : (१) हे अंशतः खरे आहे. समुद्र किनारी असणाऱ्या मुंबई, ठाणे परिसरातील कांदळवनातील पाणथळ जागेमध्ये तसेच कांदळवनाच्या व्यतिरिक्त असणाऱ्या पाणथळ जागेमध्ये काही प्रमाणात भराव करुन पाणथळ नष्ट होत असल्याचे दिसून आले आहे.

- (२) कांदवळवनातील पाणथळ जागोमध्ये विविध प्रकारचे प्राणी व पक्षी यांचा अधिवास असतो, अशा पाणथळ जागा नष्ट झाल्याने त्यांचे अधिवासावर प्रतिकूल परिणाम होतो.
- (३) १. शासकीय जमिनीवरील कांदळवन क्षेत्र "राखीव वने" म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. सदर क्षेत्रात अनधिकृत भराव, चोरटी वृक्षतोड करण्याविरुद्ध वन अधिनियम, १९२७ अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
२. खाजगी जमिनीवरील कांदळवन क्षेत्रात होणाऱ्या कांदळवनाचे न्हास बाबत पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत सक्षम प्राधिकरणामार्फत कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
३. राज्यातील पाणथळ स्थळाचे संवर्धन व संरक्षण करण्याकरिता मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीने पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहे.
४. ठाणे खाडी क्षेत्राचे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेता सदर क्षेत्रात एकूण १६.९० चौ.कि.मी. क्षेत्रावर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य घोषित करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

**राज्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीना
नगर परिषद किंवा नगर पंचायतीचा दर्जा देण्याबाबत**

- (१८) १३२४२ (०७-०४-२०१५). श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीना नगर परिषद किंवा नगर पंचायतीचा दर्जा देण्याची घोषणा आघाडी सरकारने केली होती, त्यानुसार काही ठिकाणी या घोषणेची अंमलबजावणी सुध्दा होत आहे किंवा झाली आहे, तथापी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव तालुक्याच्या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना राज्य निवडणुक आयोगाकडून निश्चित करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाच्या घोषणेनुसार सोयगांव तालुक्याला नगर पंचायतीचा दर्जा का देण्यात आला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०२-०७-२०१५) :(१) होय.

(२) हे खरे नाही.

शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र.एमसीओ २०१४/प्र.क्र.१५९/नवि-१४, दिनांक ७ मार्च, २०१५ नुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव या तालुका मुख्यालय असलेल्या महसूली गावाचे क्षेत्र संक्रमण क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट केले आहे आणि या क्षेत्राकरीता सोयगांव नगर पंचायत गठीत केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे वाकडी, (ता.जि.लातूर) येथे गावठाणातील जमीन ग्रामपंचायतीच्या
मागणीनुसार स्मशानभूमीस मंजूर करण्याबाबत**

(१९) १३२६२ (०४-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे वाकडी, (ता.जि.लातूर) येथे गावठाणातील जमीन ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार स्मशानभूमीस मंजूर करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ७ जानेवारी, २०१५ रोजी जिल्हाधिकारी लातूर यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे, खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मंजूरीबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (३) सदर स्मशानभूमीस जमीन मंजूरकरण्याबाबत शासनास किती कालावधी लागणार आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१०-०७-२०१५) : (१) प्रश्नाधीन निवेदन आढळून आले नाही, तथापि सरपंच, ग्रामपंचायत बोडका/वाकडी, ता.जि. लातूर यांनी दि.२१.२.२०१४ रोजीच्या निवेदना अन्वये तहसिलदार कार्यालयाकडे स्मशानभूमिकरिता मौजे वाकडी येथील गट नं १ मधील १ हे. गायरान जमीन मिळण्याबाबत मागणी केली आहे.

- (२) व (३) उक्त गायरान जमीन सार्वजनिक कामासाठी उपयोगात आणण्याबाबतच्या उपविभागीय अधिकारी, लातूर यांनी जिल्हाधिका-यांना सादर केलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी, लातूर कार्यालयामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**रेणापूर तालुक्यातील (जि.लातूर) मौजे मोरेगाव येथे
नवीन बॅरेजस उभारणीचे कामे मंजूर करण्याबाबत**

(२०) १३२६७ (०८-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रेणापूर तालुक्यातील (जि.लातूर) मौजे मोरेगाव येथे नवीन बॅरेजस उभारणीचे कामे मंजूर करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री, यांचेकडे दिनांक २६ नोव्हेंबर, २०१४ रोजी निवेदनाद्वारे केली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू बॅरेजसचे कामास किती निधी लागणार असून काम मंजूरीबाबत शासनस्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (३) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (३०-०६-२०१५) : (१) नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**लातूर जिल्ह्यातील मांजरा डाव्या कालव्यावर मौजे पोहरेगाव,
ता. रेणापूर येथे गाडीरस्ता व पूल बांधकामबाबत**

(२१) १३२७२ (०८-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर जिल्ह्यातील मांजरा डाव्या कालव्यावर मौजे पोहरेगाव, ता. रेणापूर येथे गाडीरस्ता व पूल बांधकाम करणे, मौजे सिंधदगाव-बारेगाव (दर्जी) ता.रेणापूर च्या शिवरस्त्यावर गाडीरस्ता व पूल बांधकाम करणे तसेच साई बॅरेज बुडीत क्षेत्रात आरजखेडा-रेणापूर ग्रामीण रस्ता व पूल बांधकाम करण्याबाबत ग्रामपंचायत व शेतकरी बांधवानी अनुक्रमे दि. २५.२.२०११ रोजी, २२.७.२०१४ रोजी व २८.१०.२०१३ रोजी कार्यकारी अभियंता, निम्न तेरणा कालवा विभाग क्र.२ लातूर यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामे मंजूरीबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे,

(३) असल्यास, सदर कामांना मंजूरी देऊन कामांना निधी मंजूरीबाबत शासनस्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे, असल्यास, याकामी शासनास किती कालावधी लागणार आहे,

(४) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०७-२०१५) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर कामांचा प्रस्ताव क्षेत्रिय स्तरावर तपासणीधीन आहे.

(३) मांजरा प्रकल्पाकरीता सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रु.३१५.००४ लक्ष ची तरतूद आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

औसा (जि.लातूर) तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या थकीत वेतन व इतर मागण्याबाबत

(२२) १३२७४ (०८-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औसा, (जि.लातूर) तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचा-यांनी थकीत वेतन व इतर मागण्यासाठी पंचायत समिती औसा कार्यालयासमोर दिनांक १२ जानेवारी, २०१५ रोजी उपोषण करून मागण्याचे निवेदन गटविकास अधिकारी पं.स.औसा यांचेकडे दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या प्रलंबित थकीत वेतन व इतर मागण्या मंजूरीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०६-२०१५) : (१) हे खरे आहे.

(२) याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन अधिसूचना दिनांक ०७ ऑगस्ट, २०१३ नुसार ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतन दर निश्चित करण्यात आला असून सदर दराप्रमाणे अनुदान देण्यात सर्व ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद मार्फत दिनांक ३०.१०.२०१३ च्या पत्रानुसार कळविण्यात आले आहे. तसेच शासन निर्णय दिनांक ०४ मार्च, २०१४ नुसार ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतन शासन अनुदानात वाढ झाली असून सदर वाढ दिनांक ०१ एप्रिल, २०१४ पासून लागू करण्यात आली आहे. इतर मागण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. तसेच पंचायत समिती औसा मार्फत किमान वेतनासाठी वेळोवेळी प्राप्त झालेले अनुदान मार्च, २०१५ पर्यंत वितरित करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

भोकरंबा, (ता.रेणापूर) येथील अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाच्या देयकाबाबत

(२३) १३२७८ (०८-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भोकरंबा, (ता.रेणापूर) येथील अंतर्गत सिमेंट रस्ता काम ग्रा.पं.भोकरंबा मार्फत पूर्ण झाले असतानाही अद्यापही सदर कामाचे देयक ग्रामपंचायतीस देण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर देयक देण्याबाबत गटविकास अधिकारी पं.स.रेणापूर, जि.लातूर यांनी कार्यकारी अभियंता लातूर यांचेकडे दिनांक १ जानेवारी, २०१५ रोजी पत्राव्दारे मागणी केली होती, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर देयक प्रलंबित ठेवण्याची सर्वसाधारण कारणे कोणती,

(४) असल्यास, सदर देयक देण्याबाबत शासनस्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (२३-०६-२०१५) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) सदर निधी हा सन २०१२-१३ मधील असल्यामुळे अखर्चित निधी सन २०१४-१५ मध्ये खर्च करण्यास वित्त विभागाची मान्यता घेणे आवश्यक असल्याने सदर देयक प्रलंबित ठेवण्यात आले होते.

(४) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. लातूर यांचेकडून सन २०१२-१३ मधील अखर्चित निधी सन २०१४-१५ मध्ये खर्च करण्यास परवानगी मिळणेबाबतचा दिनांक ९/०१/२०१५ चा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता. त्यानुषंगाने वित्त विभागास सदर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तथापि, वित्त विभागाने सदर निधी खर्च करण्यास परवानगी नाकारली असून सदर निधी कोषागारात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

लातूर जिल्ह्यात मटका, जुगार आदी
अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढल्याबाबत

(२४) १३२८१ (०७-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) लातूर जिल्ह्यात मटका, जुगार आदी अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे माहे
जानेवारी, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व संबंधित दोषींवर कोणती कारवाई
करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०७-२०१५) : (१) नाही.

तथापि चोरून लपून चालणा-या अवैध धंद्यासंदर्भात खालील प्रमाणे कारवाई करण्यात
आली आहे.

सन २०१४ मध्ये अवैध मटका व जुगार सदराखाली एकूण ३७५ गुन्ह्यात ९८५ आरोपींना
अटक करून रु.३२२३७१५/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सन २०१५ मध्ये माहे
मार्च अखेर याच सदराखाली १०१ प्रकरणात १५७ आरोपींना अटक करून रु.१६२०१६१/- चा
मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सन २०१४ मध्ये अवैध दारुबंदी सदराखाली १४२७ गुन्ह्यात १४८४ आरोपींना अटक करून
रु.३३५८५२९ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सन २०१५ मध्ये माहे मार्च अखेर याच
सदराखाली एकूण २६२ प्रकरणात २४१ आरोपींना अटक करून रु.८७८१७९ चा मुद्देमाल हस्तगत
करण्यात आला आहे.

सन २०१४ मध्ये अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात ५०३३ गुन्ह्यात रु.४३३०३००/- दंड वसूल
करण्यात आला आहे. सन २०१५ मध्ये माहे मार्च अखेर याच सदराखाली १०५६ प्रकरणात
रु.९०५०००/- दंड वसूल करण्यात आला आहे.

(२) व (३) होय, चोरून लपून सुरु असलेल्या अवैध धंद्या विरोधात व गुन्ह्यातील आरोपी
विरोधात उक्त प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. सदर अवैध धंद्या विरोधात कारवाई
करण्यास निष्काळजीपणा केल्याबाबत १ पोलीस अधिकारी व ४ पोलीस कर्मचा-यांना करणे
दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.

(४) विलंब झालेला नाही.

**औसा (जि.लातूर) तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे
अधिग्रहण मंजूरीचे अर्ज प्रलंबित असल्याबाबत**

(२५) १३२९७ (०८-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पाणी टंचाई निवारणासाठी अधिग्रहणाची मागणी ग्रामपंचायतीने केल्यास पहाणी करून २४ तासात अधिग्रहण मंजूर करण्याचे शासनाचे आदेश असतानाही औसा (जि.लातूर) तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे अधिग्रहण मंजूरीचे अर्ज पंचायत समिती औसा, तहसिल कार्यालय, औसा, जि.लातूर यांचेकडे प्रलंबित असल्याची बाब दिनांक ६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व संबंधित दोषीवर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (४) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) : (१) हे खरे नाही.

पाणी टंचाई निवारणासाठी अधिग्रहणाची मागणी ग्रामपंचायतीने केल्यास क्षेत्रीय अधिकारी यांचा अहवाल घेऊन व मा.जिल्हाधिकारी, जि.लातूर यांच्या आदेशानुसार गट विकास अधिकारी व तहसिलदार यांचेमार्फत संयुक्त पाहणी करून औसा जि.लातूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे अधिग्रहण मंजूरीचे आदेश निर्मित करण्यात आले आहेत. नवीन प्राप्त प्रस्तावाचे आदेश निर्मित करण्यात येत आहेत.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**औसा शहरातील एमआयडीसीसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना
शेतीला जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याबाबत**

(२६) १३३०३ (१०-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औसा शहरालगत असलेल्या एमआयडीसीसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांनी शेतीला जाण्यासाठी २० वर्षांपासून पर्यायी रस्ता नसल्याची बाब दिनांक १६ डिसेंबर, २०१४ च्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, व त्यात काय आढळून आले तसेच संबंधित शेतकऱ्यांना शेतीला जाण्यासाठी रस्ता देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (२२-०६-२०१५) : (१) शेतकऱ्यांनी शेतीला जाण्यासाठी रस्ता सोडण्यासंबंधी जिल्हाधिकारी, लातूर यांना विनंती अर्ज केलेला आहे.

(२) शेतकऱ्यांनी भूखंड क्र. सी-४४ मधून रस्ता सोडण्यासाठी विनंती केली असल्यामुळे त्यांची विनंती मान्य करण्यात आली आहे.

तथापि, भूखंड क्र. सी-९ व सी-४० मधून रस्ता सोडण्याची विनंती ही Plotting धारकांनी केलेली असल्यामुळे त्यांची विनंती अमान्य करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मिरा-भाईंदर (जि.ठाणे) शहरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह बांधण्याबाबत

(२७) १३३१० (१०-०४-२०१५). श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा-भाईंदर (जि.ठाणे) शहरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात इमारत बांधण्याचे काम अर्थसंकल्पात समाविष्ट झाले आहे काय,

(२) असल्यास, सदर कामासाठी किती आर्थिक तरतूद करण्यात आली आहे,

(३) सदर वसतिगृहाच्या कामाची सद्यःस्थिती काय आहे व हे कामे केव्हा पूर्ण करण्यात येणार आहे ?

श्री. विष्णु सवरा (०६-०६-२०१५) : (१) मिरा - भाईंदर (जि.ठाणे) येथील वसतिगृह इमारतीच्या अंदाजपत्रकाची किंमत रु ५.०० कोटी पेक्षा अधिक असल्याने सदर अंदाजपत्रक सचिव समितीच्या मान्यतेअभावी सदर काम अर्थसंकल्पीय अधिवेशन, २०१५ मध्ये अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलेले नाही.

तथापि, सदर कामास सचिव समितीच्या दिनांक १३ मार्च, २०१५ रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली असल्याने विधीमंडळाच्या सन २०१५ च्या व्दितीय (पावसाळी) अधिवेशनात सदर कामाचा समावेश अर्थसंकल्पात करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

(२) प्रस्तुत बांधकाम मागणी क्र.टी-६ वसतिगृह बांधणे, (४२२५, १०९२) या लेखाशिर्षातर्गत उपलब्ध तरतूदीमधून करण्यात येणार आहे.

(३) सदर कामाचा समावेश अर्थसंकल्पात झालेला नसल्याने वसतिगृहाचे इमारत बांधकाम अद्याप सुरु झालेले नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या
विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत

(२८) १३३२० (०८-०४-२०१५). श्री.राजन साळवी (राजापूर), श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) :

सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, सुर्यनारायण मंदिर, काळभैरव मंदिर, ज्ञानवापी तीर्थकुंड, शंकराची सात देवस्थाने दैवरुखजवळच्या पाटगांव येथील श्री.सांब मंदिर, मार्लेश्वराची वधु असलेली साखरप्यातील गिरीजा देवीचे मंदिर अशी विविध स्थळे असून पर्यटनस्थळांचा मोठा खजिना असतांनाही विकासाच्यादृष्टीने दुर्लक्ष होत असल्याचे नुकतेच माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कसबा परिसरातील संगमेश्वर मंदिर, सुर्यनारायण मंदिर, काळभैरव मंदिर ज्ञानवापी तीर्थकुंड यांना "क" वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला आहे. सदर ठिकाणी "क" वर्ग पर्यटनस्थळ विकास योजनेतून सन २००८-०९ मध्ये रु. ३५.२१ लक्ष, सन २००९-१० मध्ये रु.५.६९ लक्ष, सन २०१०-११ मध्ये रु. ६.८५ लक्ष व सन २०१४-१५ मध्ये रु. ८.५१ लक्ष एवढ्या निधीची कामे करण्यात आली आहेत. परंतु शंकराची सात देवस्थाने, पाटगांव येथील सांब मंदिर, गिरीजा देवीचे मंदिर या मंदिरास "क" वर्ग तीर्थक्षेत्राचा किंवा पर्यटनाचा दर्जा दिलेला नाही.

(२) संगमेश्वर तालुक्यातील कसबा परिसरातील संगमेश्वर मंदिर, सुर्यनारायण मंदिर, काळभैरव मंदिर ज्ञानवापी तीर्थकुंड यांना "क" वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला असल्याने सदर ठिकाणी भाविकांसाठी/पर्यटकांसाठी कोणत्या सुविधा देणे आवश्यक आहे याची आढावा घेऊन, सदर सुविधांकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करून घेण्यासाठी, प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीसमोर सादर करण्याबाबत जिल्हा परिषद, रत्नागिरी यांना कळविण्यात आले आहे.

तसेच शंकराची सात देवस्थाने, पाटगांव येथील सांब मंदिर, गिरीजा देवीचे मंदिर या देवस्थानास शासन निर्णय दिनांक १६ नोव्हेंबर २०१२ नुसार "क" वर्ग दर्जा देण्याबाबत किंवा "क" वर्ग पर्यटनाचा दर्जा व सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीसमोर सादर करण्याबाबत जिल्हा परिषद, रत्नागिरी यांना कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

धरणगाव (जि.जळगाव) शहरवासियांना अपुऱ्या व अशुध्द पाणी पुरवठा होत असल्याबाबत

(२९) १३३२२ (०७-०४-२०१५). श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धरणगाव (जि.जळगाव) शहरवासियांना अपुऱ्या व अशुध्द पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ जनतेने दिनांक २६ जानेवारी, २०१५ नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढून मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहरात पुरेसा व शुध्दपाणी पुरवठा करण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०९-०७-२०१५) : (१) होय.

(२) व (३) धरणगांव शहराचा पिण्याचा पाणी पुरवठा हा तापी नदी पात्रातून होत असल्याने शहरात जलशुध्दिकरण केंद्र नाही. त्यामुळे जलकुंभात साठविण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये टी.सी.एल. पावडर टाकून जलशुध्दिकरण करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच नविन जलशुध्दिकरण केंद्रासाठी नगरोत्थान योजने अंतर्गतचा प्रस्ताव नगरपालिका प्रशासन यांच्याकडे सादर केला आहे.

मराठी डबेवाल्यांना मुंबई शहर वा उपनगरात म्हाडाची परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याबाबत

(३०) १३३२६ (०७-०४-२०१५). श्री.सदा सरवणकर (माहिम) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरात गेली १२५ वर्षे वंशपरंपरेने डबे पोहाचविण्याचा व्यवसाय करणारे मराठी डबेवाल्यांना मुंबई शहर वा उपनगरात म्हाडाची परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तदनुषंगाने निर्णयात्मक कार्यवाहीसाठीची सद्यःस्थिती काय आहे,

(३) अद्याप निर्णय झाला नसल्यास याबाबत शासनाची भूमिका आहे ?

श्री. प्रकाश मेहता (१५-०६-२०१५) : (१), (२) व (३) मुंबई शहर व उपनगरात सर्वसामान्यांनासाठी परवडणारी घरे बांधण्यासाठी म्हाडाकडे पुरेशी जमिन उपलब्ध नाही. परिणामी विशेष घटकांकरीता घरे बांधण्याची योजना राबविणे शक्य होत नाही. त्यामुळे तशी योजना अथवा प्रस्ताव विचाराधीन नाही.

नाशिक शहरासह इतर जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतीत युनिट बंद पडले असल्याबाबत

(३१) १३३३० (१०-०४-२०१५). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक शहरासह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत ७,६०३ युनिट सुरु होते तथापि आज प्रत्यक्षात ४,१९३ युनिट सुरु असून २,०९२ युनिट बंद पडले असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एकीकडे जागा नसल्यामुळे नाशिकला उद्योग येत नाही तथापि उपरोक्त बंद पडलेल्या उद्योगामुळे शेकडो एकर जमिन पडून आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय तसेच उक्त उद्योग बंद पडण्याची कारणे काय आहेत व ते सुरु करण्याबाबत कोणती उपाययोजना केल्या आहेत,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. सुभाष देसाई (११-०६-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

सन २००८ च्या लघु उद्योगांच्या चौथ्या प्रगणनेच्या सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात माहे मार्च-२००७ अखेर नोंदणीकृत असलेल्या ७६०३ घटकांपैकी बंद असलेल्या घटकांची संख्या सुमारे २०९२ इतकी होती मार्च-२०१५ अखेर एकूण १७३२४ स्थापित घटक आहेत.

(२) अंशतः खरे आहे.

नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये सद्यःस्थितीत नवीन भुखंड वाटपास उपलब्ध नाही. बंद पडलेल्या व विकसित न केलेले भुखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पंचनामा करून नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण ७५ भुखंड परत घेतलेले आहे. परत घेतलेल्या भुखंडाचे एकूण क्षेत्र ८.१० हे. आहे. तसेच उर्वरित मोकळे व बंद पडलेले भुखंड परत घेण्याची कार्यवाही महामंडळामार्फत सुरु आहे.

(३) सन २००८ साली केलेल्या लघु उद्योगांच्या चौथ्या प्रगणने दरम्यान उद्योग बंद असण्याची सर्वसाधारण कारणे खालील प्रमाणे आहेत.

- १) उत्पादनास मागणी कमी असणे
- २) खेळत्या भांडवलाची कमतरता
- ३) व्यवस्थापनातील अडचणी
- ४) कामगारांच्या समस्या
- ५) कच्च्या मालाची अनुपलब्धता इ.

राज्यात नवीन उद्योग यावेत व उद्योग घटक बंद पडू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक धोरण २०१३ जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी माहे एप्रिल, २०१३ पासून सुरु झाली आहे. सदर धोरणात मागील धोरणापेक्षा अधिकच्या सोयी सवलतीच्या समावेश आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य शासनाने महसूल वाढविण्यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णयाबाबत

- (३२) १३३४५ (०८-०४-२०१८). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्य शासनाने महसूल वाढविण्यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, या दंडामुळे राज्य शासनाला किती महसूल मिळणार आहे,
 - (३) असल्यास, दंड घेण्याबाबत शासनाने काही नियम केले आहेत काय,
 - (४) असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२४-०६-२०१५) : (१), (२), (३) व (४) विविध अधिनियम व नियमांतर्गत आकारला जाणारा दंड हा राज्याच्या महसूलाचा मुख्य स्रोत नसून दंडाचा मुख्य उद्देश हा त्या अधिनियम/नियमांतर्गत अनुसरल्या जाणाऱ्या अनियमिततेस पायबंद घालणे हा आहे. त्यामुळे महसूल वाढविण्यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत विविध अधिनियम व नियमांसाठी आकारला जाणाऱ्या दंडामध्ये सरसकट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. तथापि, महसूल व वन विभागाने महाराष्ट्र करणमूक शुल्क अधिनियम व महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम अंतर्गत दंडाच्या रकमेत तसेच मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने तडजोड शुल्कामध्ये वाढ करणे प्रस्तावित आहे.

सातारा शहरातील पालवी चौक ते पायरी पार्क, गोळीबार मैदान, गोडोली या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत

- (३३) १३३६६ (०९-०४-२०१५). श्री.पराग अळवणी (विलेपार्ले) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) सातारा शहरातील पालवी चौक ते पायरी पार्क, गोळीबार मैदान, गोडोली, जि.सातारा या रस्त्याचे दुरुस्ती न होणे, डांबरीकरण न करणे यामुळे तेथील जनतेस मुलभूत सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे सतत अपघात होऊन नागरीक जखमी होत आहेत, हे खरे आहे काय,
 - (२) सदर रस्त्याचे मागणी पंधरा वर्षांपासून दुरुस्ती न केल्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशामक वा संकटसमयी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे अनेकांना त्रास होत सहन करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,
 - (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२२-०६-२०१५) : (१) हे खरे नाही.
(२) हे खरे नाही.

(३) सातारा तालुक्यातील गोडोली साई सोसायटी भैरवनाथ मंदिर व्हाया गोळीबार मैदान रस्ता असून सदर रस्ता ग्रामीण मार्ग क्र. १८२ आहे. रस्त्याची एकूण लांबी २.०० कि.मी. असून १.५०० कि.मी. अस्तित्वातील लांबी आहे. डोंगरभागामुळे ०.५०० कि.मी. लांबी अस्तित्वात नाही. सदर रस्त्यावरच पालवी चौक व पायरी पार्क हे ठिकाण आहे. प्रश्नांकित रस्त्याच्या ०.३०० कि.मी. लांबीतील दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून १.२०० कि.मी. लांबीतील रस्ता दुरुस्तीची कामे प्रगतीत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

चाळीसगाव (जि.जळगाव) तालुक्यात गुरे चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याबाबत

(३४) १३३८९ (०७-०४-२०१५). श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चाळीसगाव (जि.जळगाव) तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गुरे चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेतकरी कष्टक-यांचे पशुधन चोरणा-यांना जरब बसविण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०७-२०१५) : (१) व (२) गुरे चोरीचे गुन्ह्यात वाढ झालेली नसून शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले नाही.

सन २०१४ मध्ये गुन्हे चोरीचे १६ गुन्हे दाखल असून ५ गुन्हे उघडकीस आणून १३ आरोपींना अटक केली आहे व त्यांचेकडून रु.१,४०,०००/- किंमतीचे गुरे हस्तगत करण्यात आले आहेत. सन २०१५ मध्ये गुन्हे चोरीचा १ गुन्हा घडला असून सदर गुन्हा उघडकीस आणून २ आरोपींना अटक केली आहे व त्यांचेकडून रु.२२०००/- किंमतीचे गुरे हस्तगत करण्यात आली आहेत.

गुरे चोरीची गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणणेसाठी रेकॉर्ड वरील गुन्हेगाराची तपासणी करण्यात येते तसेच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येते. जिल्ह्यातील पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा सदस्य यांची मिटींग घेवून त्यांची जागृती करण्यात आली आहे. वेळोवेळी शहरी व ग्रामीण भागात नाकाबंदी व कॉबीग ऑपरेशन राबवून संशयीतांची व वाहनांची तपासणी करण्यात येते.

(३) विलंब झालेला नाही.

चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव - भडगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत

(३५) १३३९८ (०८-०४-२०१५). श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव - भडगाव रस्त्याचे काम सुमार दर्जाचे सुरु असून दुभाजकाचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे असून खडी व डांबरीकरणाचे काम देखील अंदाजपत्रकाप्रमाणे करित नसल्याचे दिसून येत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर बांधकामाची सखोल चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीनुसार निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणा-यांवर शासन कोणती कारवाई करणार आहे वा करित आहे,
- (४) अद्यापपर्यंत कारवाई केली नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१५-०६-२०१५) : (१) हे खरे नाही.

चाळीसगाव -भडगाव रस्ता रा.मा.क्र. १९ वर दुभाजकासह रस्त्याची सुधारणा करणेसाठी दोन कामे मंजूर असून प्रगतीपथावर आहेत. सदर दोन्ही कामांतर्गत रस्त्यांचे झालेले दुभाजकाचे तसेच खडी व बीबीएमचे काम मंजूर अंदाजपत्रक व निविदेप्रमाणे करण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या योग्य दर्जाचे आहे. उर्वरित काम निधी उपलब्धतेनुसार पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

चाळीसगाव जिल्ह्यातील जि.प.शाळांचा दर्जा सुधारण्याबाबत

(३६) १३४०२ (०८-०४-२०१५). श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चाळीसगाव जिल्ह्यातील जि.प.शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले असल्याचे आढळून आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, माध्यमह भोजन योजना (शालेय पोषण आहार) राबविले जात असूनही जि.प.शाळेचा दर्जा वाढत नाही, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासन कोणती उपाययोजना करणार आहे,
- (४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१४-०७-२०१५) : (१) हे खरे आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) तालुक्यातील शाळांचा दर्जा टिकून ठेवण्यासाठी व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी

उपलब्ध करून देण्यासाठी चावडी वाचन कार्यक्रम, शैक्षणिक गुणवत्ता विकास कृती कार्यक्रम, वाचन लेखन कार्यक्रम, डिजीटल क्लासरूम, इ-लर्निंग यासारखे विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

चाळीसगांव शहरातील कचरा, डेपोपर्यंत पोहचण्यासाठी ५९ लाख रुपये खर्ची पडत असल्याबाबत

(३७) १३४०३ (०७-०४-२०१५). श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चाळीसगांव शहरातील कचरा, डेपोपर्यंत पोहचण्यासाठी निवेदनानुसार १५ घंटा गाड्याऐवजी ११ घंटा गाड्या व १ ट्रॅक्टर मार्फत संकलीत करण्यासाठी ५९ लाख खर्ची पडत आहे, प्रत्यक्षात मात्र १६ लाख ८० हजार खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीनुसार दोषी आढळणाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०७-२०१५) : (१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**भडगांव (जि.जळगांव) येथील तीन तालुक्यांना जोडणाऱ्या
गिरणा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीबाबत**

(३८) १३४०९ (२१-६-२०१५). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भडगांव (जि.जळगांव) येथील तीन तालुक्यांना जोडणारा गिरणा नदीवरील पुलाने धोक्याची पातळी ओलांडली असून पुलावरील सिमेंटचे कठडे पुर्णपणे तुटले असून ५७ वर्षीय हा पुल मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाल्याने वाहतूकीस धोकादायक झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या पुलाच्या कामाचा सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व्हे केला असून त्यासंदर्भातील अहवाल तयार केला असून सदर कामाकरीता निधी नसल्याने हे काम प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (१३-७-२०१५) : (१) हे खरे नाही.

पूल चांगल्या स्थितीत असून वहातूकीस सुरक्षित आहे.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे खेडगांव व शिवणी (ता.भडगांव, जि.जळगाव) पाझरतलावाच्या
लाखो लिटर पाण्याची गळती होत असल्याबाबत**

(३९) १३४१५ (०८-०४-२०१५). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय जलसंधारण मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे खेडगांव व शिवणी (ता.भडगांव, जि.जळगाव) या दोन्ही शिवारातील शेतकऱ्यांसाठी
पाझरतलाव वरदान ठरले असले तरी या तलावांच्या भिंतीला खालच्या भागातून दररोज लाखो
लिटर पाण्याची गळती होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या तलावाच्या नुतनीकरणासह मजबुतीकरण व खोली वाढविण्यास पाटबंधारे
विभागाकडून सर्वेक्षण केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या कामासाठी सिंचन व पाणीपुरवठा विभागाने अंदाजपत्रक तयार केले असून
यासाठी अद्यापही निधी उपलब्ध झाला नाही हे खरे आहे काय,

(४) असल्यास, या कामासाठी निधी उपलब्ध न होण्याची कारणे काय आहेत, व त्यासाठी
तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत,

(५) याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

जिल्हा परिषद, लघु सिंचन उपविभाग, भडगाव यानी कामाचे सर्वेक्षण केले आहे.

(३), (४) व (५) जिल्हा परिषद, लघु सिंचन उपविभाग, भडगाव यांचेकडून लघु सिंचन विभाग,
जिल्हा परिषद जळगांव यांचेकडे अंदाजपत्रक प्राप्त झालेले असून प्रशासकीय स्तरावर आहे.
सदर कामाचा जलयुक्त शिवार अभियान-२०१५ अंतर्गत समावेश केला आहे. प्रशासकीय
मान्यतेनंतर पाझर तलाव दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या स्व:निधीतून १०% निधीची तरतूद
करण्यात आलेली आहे.

शासकीय महाविद्यालये, शासकीय आयुर्वेद महाविद्यालये व शासकीय रुग्णालये
यांचेकरिता लागणारे किराणा /स्टेशनरी व इतर वस्तुंचा पुरवठा करताना
कोणत्याही प्रकारची स्पर्धात्मक निविदा न काढल्याबाबत

(४०) १३४२३ (०९-०४-२०१५). श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत), डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासकीय महाविद्यालये, शासकीय आयुर्वेद महाविद्यालये व शासकीय रुग्णालये यांचेकरिता लागणारे किराणा /स्टेशनरी व इतर वस्तुंचा पुरवठा करताना कोणत्याही प्रकारची स्पर्धात्मक निविदा न मागविता केवळ महाराष्ट्र स्टेट को.ऑप.कंझ्युमर्स फेडरेशन लि.मुंबई यांनाच सदर उपरोक्त वस्तुंचा पुरवठा करण्याची मंजूरी देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, संबंधित विभागांतर्गत मंजूर झालेले दर व लातूर येथे त्याच विभागाने स्पर्धात्मक दराने मंजूर केलेले दर यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने शासनाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार संबंधित दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-०७-२०१५) : (१) व (२) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारितील शासकीय वैद्यकीय/आयुर्वेद महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयांना लागणाऱ्या धान्यादी वस्तू, किराणा माल, खाद्योपयोगी वस्तू, स्टेशनरी व इतर नित्योपयोगी वस्तुंच्या पुरवठ्याबाबतचे काम महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर्स फेडरेशन लि. मुंबई या शासन मान्य संस्थेस विभागाचा शासन निर्णय क्र. संकीर्ण-२००८/प्र.क्र.१७८/प्रशासन-२, दि. २० मार्च, २०१३ अन्वये देण्यात आले होते.

सदर वस्तुंचा पुरवठा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय क्र. बीसीएच-२०१२/प्र.क्र.३१/शिक्षण-२, दि. २६ मार्च, २०१२ मधील अटी व शर्ती तसेच आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निश्चित केलेल्या दरानुसार करण्यास उपरोक्त दि. २० मार्च, २०१३ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील महानगरपालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालये व नासिंग होममधून

३४ तरुणींचा गर्भपात करतांना मृत्यु झाल्याबाबत

(४१) १३४३० (०८-०४-२०१५). श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील महानगरपालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालये व नार्सिंग होममधून सन २०११ ते २०१४ दरम्यान १९ ते २५ वयोगटातील तब्बल ३४ तरुणींचा गर्भपात करतांना मृत्यु झाल्याचे सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमच्या पाहणीत माहे जानेवारी २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात उघडकीस आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, २० आठवड्यांना बेकायदा करण्यात येणारे गर्भपात, अनैसर्गिक संबंधामुळे होणारे गर्भपात, शिकाऊ डॉक्टरांकडून करण्यात येणारे गर्भपात रुग्णालयाची हलगर्जीपणामुळे वरिल मृत्यु झाल्याचेही उघडकीस आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुषंगाने अशा प्रकारास आळा घालण्यासाठी कोणती उपाययोजना केली आहे ?

डॉ. दीपक सावंत (०९-०७-२०१५) : (१) हे अंशतः खरे आहे.

सन २०११-२०१४ च्या दरम्यान, १९ ते २५ या वयोगटातील संशयीत मृत्यूची संख्या १७ आहे यापैकी गुणवत्ता अभिवचन समितीच्या सभेतील चर्चेनुसार व मान्यतेनंतर मृत्यूची चौकशी केल्यानंतर १० मृत्यू गर्भपातामुळे झाल्याचे आढळले आहे.

(२) हे खरे नाही.

वैद्यकिय अधिकारी यांना योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या जातात आणि रुग्णालयात काही कमतरता आढळल्यास त्याठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सूचित करण्यात येते तसेच रुग्णालयातील वैद्यकिय सुविधांची कमतरता किंवा त्रुटी वारंवार होणार नाही याची काळजी घेतली जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील उपकर प्राप्त इमारतीमधील रहिवाशांना मास्टर लिस्टनुसार घर वितरित करण्याची प्रक्रियाबाबत

(४२) १३४३७ (०८-०४-२०१५). श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहरातील उपकर प्राप्त इमारतीमधील रहिवाशांना मास्टर लिस्टनुसार घर वितरित करण्याची प्रक्रिया म्हाडामार्फत गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त मास्टर लिस्ट पूर्ण झाली नाही, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्यांची कारणे काय आहेत व हे काम पूर्ण करण्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या आहेत व सदर काम किती कालावधीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, याबाबत सद्यःस्थिती काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (१३-०७-२०१५) : (१) उपकरप्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू/रहिवाशांची घरे आहेत त्या ठिकाणी पुन्हा पुनर्बांधणीद्वारे देता येणार नाहीत अशा भाडेकरूंना मास्टर लिस्टरवर घेवून उपलब्धतेप्रमाणे घरे वाटपाची प्रक्रिया राबविली जाते.

(२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) बृहतसूचीवरील अर्जदारांच्या बृहतसूची समितीने निर्णय देऊन त्याबाबतची प्रारूप यादी दि. ६/९/२०१४ रोजी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली व घेतलेल्या निर्णयाबाबत सर्व संबंधीत अर्जदारांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच अर्जदारांकडून दावे/हरकती मागविण्यात आले असता एकूण ८३५ दावे/हरकती प्राप्त झाले आहे. सदर दावे/हरकतीनुसार अंतिम निर्णय घेण्याच्या दृष्टीने दिनांक ३०/१२/२०१४ ते दिनांक ०७/०१/२०१५ या कालावधीत अपात्र करण्यात आलेले व दावे/हरकती नोंदविलेल्या अर्जदारांच्या पुन्हा सुनावणी घेण्यात आली. त्याअनुषंगाने सुधारित अहवाल मागविण्यात आले. बृहतसूची समिती गुणवत्तेवर प्रकरण निहाय निर्णय घेऊन अंतिम यादी प्रसिध्द करण्याची कार्यवाही नियोजित आहे.

राज्यातील कुष्ठरोगाचे निर्मुलन करण्याबाबत

(४३) १३४४३ (०८-०४-२०१५). श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम), श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.समिर मेघे (हिंगणा), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर अहमदनगर, ठाणे, रायगड, मुंबई गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर इत्यादी जिल्ह्यात माहे जानेवारी, फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास कुष्ठरोगांचे प्रमाण जास्त आढळून आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रोगावर पूर्ण वेळ काम करणा-या यंत्रणा शासनाने बंद केल्या आहेत हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने अधिक चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार रुग्णावर उपचार करून रोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने तसेच रुग्णांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती प्रभावी उपाय योजना केली आहे वा करण्यात येत आहे ?

डॉ. दीपक सावंत (०९-०७-२०१५) : (१) होय, हे खरे आहे.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार माहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये कुष्ठरोग विशेष शोध मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत समाजात लपून राहिलेले कुष्ठरुग्ण शोधून लवकरात लवकर उपचाराखाली आणले जातात.

कुष्ठरोगाचा अधिशयन काळ हा सरासरी २ ते २० वर्षे असल्याने व या आजारावर लस उपलब्ध नसल्याने या रोगाचे जास्तीत जास्त रुग्ण शोधून लवकरात लवकर उपचाराखाली आणणे हाच या आजाराबाबत प्रतिबंधनात्मक उपाय आहे.

सदर कालावधीत सरासरीपेक्षा जास्त रुग्ण शोधून उपचाराखाली आणणे ही बाब कुष्ठरोग निर्मुलनाच्या दृष्टीने योग्य आहे.

(२) अंशतः खरे आहे.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे सर्वसाधारण आरोग्य सेवेमध्ये एकत्रिकरण झाले आहे. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचा-यामार्फत या रोगाचे संशयित शोधले जातात व वैद्यकिय अधिकारी निदान निश्चित करतात. कुष्ठरोगाचे निदान झाल्यास सदर कुष्ठरुग्णास संबंधित प्रा.आ.केंद्र किंवा जवळच्या उपकेंद्रात नियमित बहुविध औषधोपचार मोफत दिला जातो.

जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कुष्ठरोग कार्यक्रमातील एकउद्देशिय तत्वावर कार्यरत कुष्ठरोग तंत्रज्ञ यांचे समायोजन केलेले आहे, तथापि शहरी भागातील राज्यस्तरावरील सर्व कर्मचारी एकउद्देशिय तत्वावर कार्यरत आहेत

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने दरवर्षी आरोग्य शिक्षण, जनजागृती कार्यक्रम व विशेष कुष्ठरोग शोध मोहिमेचे आयोजन केले जाते. त्यामध्ये रॅली, शालेय प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, आरोग्य कर्मचारी व वैद्यकिय अधिकारी यांची कार्यशाळा, खाजगी वैद्यकिय व्यवसायिक कार्यशाळा, त्वचारोग शिबीर, प्रदर्शने महिला मेळावे तसेच समाजातील विविध स्तरासाठी गटचर्चा इ. कार्यक्रम राबविले जातात. प्रदर्शने, बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग चित्रदर्शिका, भिंतीवरील म्हणी, हस्तपत्रिका वाटप करणे इ. उपक्रमाद्वारे कुष्ठरोग कार्यक्रमात समाजात लपून राहिलेले जास्तीत जास्त नवीन कुष्ठरुग्ण शोधून सर्व शासकीय निमशासकीय आरोग्य संस्थांमधून मोफत बहुविध औषधोपचार दिला जातो.

विकृती प्रतिबंध व वैद्यकिय पुनर्वसनांतर्गत पात्र व गरजू कुष्ठरुग्णांना भौतिकोपचार, एम.सी.आर. चप्पल, स्प्लिंटस्, गॉगल व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया इत्यादी सुविधा मोफत देण्यात येतात.

**दक्षिण सोलापूर मतदारसंघातील पाझर तलावासाठी भूसंपादित केलेल्या
शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याबाबत**

(४४) १३४५६ (०८-०४-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण सोलापूर मतदारसंघातील पाझर तलावासाठी भूसंपादित केलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही असे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास या प्रकरणी चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास या चौकशी काय आढळून आले व त्या नुसार संबंधितांवर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) : (१) होय, हे खरे आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी, वळसंग (हळ्ळी), वळसंग (तीर्थ), दर्गनहळ्ळी या पाझर तलावाच्या कामाचे भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी (भूसंपादन शाखा) सोलापूर यांच्याकडे लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, सोलापूर यांच्याकडून सादर केला आहे. तथापि, सादरचे प्रस्ताव नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार सादर करणे आवश्यक असल्याने त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याचे काम लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, सोलापूर यांचेकडे प्रगतीपथावर आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर येथील हत्तरसंग-कुडल तीर्थक्षेत्र विकासापासून वंचित असल्याबाबत

(४५) १३४७० (०८-०४-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील हत्तरसंग-कुडल तीर्थक्षेत्र 'क' दर्जा असून देखील तेथील सुविधा व तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकासापासून वंचित आहे असे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार याप्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०६-२०१५) : (१) हे खरे नाही.

सादर तीर्थक्षेत्र श्री.संगमेश्वर देवस्थान, कुडलसंगम, ता.दक्षिण सोलापूर असे असून, सन २००४-०५ ते सन २०११-१२ या कालावधीत, "क" वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून, सादर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी यात्रीनिवास बांधणे, संरक्षण भिंत बांधणे, शौचालय व स्नानगृह बांधणे, बागबगिचा विकसीत करणे, घाट बांधणे अशी एकूण रु.७१.८५ लक्ष एवढ्या निधीची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.

तासेच राज्य निकष समितीच्या दिनांक १३ नोव्हेंबर २०१३ रोजी झालेल्या बैठकीत सादर तीर्थक्षेत्रास "ब" वर्ग दर्जा देण्यात आला आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील खानापूर येथे भीमा नदी पात्रातील
गणपती मंदिरास तीर्थक्षेत्र मान्यता मिळण्याबाबत**

- (४६) १३४७२ (०८-०४-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील खानापूर येथे भीमा नदी पात्रात गणपती मंदिर आहे असे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या मंदिरास तीर्थक्षेत्र मान्यता देण्यात येऊ शकेल काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी चौकशी करून पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, मान्यता न देण्याची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०६-२०१५) : (१) होय.

- (२) व (३) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीच्या दोन्ही तीरावर खानापूर व सिध्दापूर ही गांवे आहेत. भीमा नदीच्या पात्रात गणपतीचे मंदिर असून त्या मंदिरास सिध्दापूर येथील लोक मार्तुलिंग गणपती म्हणून संबोधतात, तर खानापूर येथील लोक स्वयंभू गणपती मंदिर म्हणून संबोधतात. वास्तविक मार्तुलिंग गणपती मंदिर, सिध्दापूर व स्वयंभू गणपती मंदिर, खानापूर हे एकच देवस्थान आहे. सदर देवस्थानास राज्य निकष समितीच्या दिनांक २८/८/२०१२ रोजी झालेल्या बैठकीत "ब" वर्ग दर्जा देण्यात आला आहे व सन २०१३-१४ मध्ये सदर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भक्तनिवास बांधण्यासाठी रु.२५.०० लक्ष व स्वच्छतागृह बांधण्यासाठी रु.२५.०० लक्ष असा एकूण रु.५०.०० लक्ष निधी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांना वितरीत करण्यात आला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**दक्षिण सोलापूर विधानसभा मतदासंघातील मौजे खानापूर या
गावाला जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नसल्याबाबत**

- (४७) १३४७५ (०८-०४-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) दक्षिण सोलापूर विधानसभा मतदासंघातील मौजे खानापूर या गावाला जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नाही असे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांनी चौकशी केली आहे.
- (३) सोलापूर तालुक्यातील मौजे खानापूर कुसूर हा रस्ता रस्ते विकास योजना सन २००१-२०२१ नुसार ग्रामीण मार्ग क्र.१८५ असून रस्त्याची एकूण लांबी १.२०० कि.मी. आहे. सदर रस्त्याचा पृष्ठभाग मुरुमी स्वरूपाचा असून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे आवश्यक आहे. प्रश्नांकित रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम ३०५४ रस्ते व पुल दुरुस्ती व परिक्षण योजनेत सन २०१५-१६ मध्ये प्रस्तावित करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल),

नागपूर ई-लायब्ररीच्या बांधकामात झालेला गैरव्यवहार

(४८) १३४८२ (०९-०४-२०१५). श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), नागपूर ई-लायब्ररीचे बांधकाम झाले असून रुपये पाच कोटी खर्चातून तयार होणाऱ्या ई-लायब्ररीसाठी तब्बल आठ कोटी रुपये खर्च झाल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रुपये ५ कोटींची ई-लायब्ररी प्रत्यक्षात रुपये १४ कोटी ७० लाखांवर गेल्याने यात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार संबंधित प्रकरणी दोषींविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०६-२०१५) : (१) हे खरे आहे.

- (२) हे खरे नाही,
- भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार संस्थेत मोठ्या केंद्रीय ग्रंथालयाची आवश्यकता होती. करिता प्रथम प्रस्तावित जोता क्षेत्रफळ २७९९.०२ चौ.मि. ऐवजी ४१०६.७४ चौ.मि. इतकी वाढ झाली त्यामुळे रुपये ८ कोटी च्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तसेच ई लायब्ररी अद्ययावत व सुशोभित करण्याकरिता इंटेरिअर व फर्निचर करिता रुपये ६६९.१४ लक्षाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत

(४९) १३५०२ (०९-०४-२०१५). श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्हयात माहे जुलै-ऑगस्ट, २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी ४६९३.६५ लक्ष किंमतीची १५० पुरहानी अंतर्गत कामे घेण्यात आली असल्याचे मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी चंद्रपूर यांना क्र.कपासू २०१४/१८/प्र.क्र.१०१/रस्ते -१ दिनांक २ फेब्रुवारी, २०१५ अन्वये कळविले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आतापर्यंत १८१७.९७ लक्ष किंमतीचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या कामांच्या यादीत चंद्रपूर मतदारसंघातील किती कामाचा समावेश आहे व सदर कामांची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (०९-०६-२०१५) : (१) व (२) हे खरे आहे.

मार्च, २०१५ अखेरपर्यंत पुरहानी दुरुस्ती अंतर्गत रुपये ३६४४.७२ लक्ष खर्च झालेला आहे.

(३) सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१, चंद्रपूर यांचे कार्यक्षेत्रातील चंद्रपूर मतदार संघातील पुरहानी दुरुस्ती अंतर्गत एकूण २८ कामे मंजूर आहेत. त्यापैकी २० कामे पूर्ण झाली असून ८ कामे प्रगतीपथावर आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २, चंद्रपूर यांचे कार्यक्षेत्रातील चंद्रपूर मतदार संघातील पुरहानी दुरुस्ती अंतर्गत एकूण ५ कामे मंजूर आहेत. त्यापैकी ३ कामे पूर्ण करण्यात आली असून उर्वरित २ कामे प्रगतीपथावर आहेत.

चंद्रपूर जिल्हयातील वाढते प्रदुषण रोखण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजना

(५०) १३५०८ (०६-०४-२०१५). श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्हयातील वाढते प्रदुषण रोखण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी मा.पर्यावरण मंत्री यांनी दिनांक २९ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास चंद्रपूर जिल्हयाचा दौरा केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चंद्रपूर जिल्हयातील वाढते प्रदुषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,

(३) असल्यास, सदर उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कोणकोणत्या विभागाला निर्देश देण्यात आले आहेत व नियमांचे पालन न करणा-यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (१५-०६-२०१५) : (१) विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन २०१४ दरम्यान लक्षवेधी सुचनेच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या आश्वासन पूर्ती करिता मा.मंत्री, पर्यावरण यांनी दि.२९/०१/२०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला.

(२) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चंद्रपूर जिल्ह्यातील जल/वायु/जमीनीचे प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी चंद्रपूर कृति आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

(३) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राकरिता हवेच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन व आराखडा बनविण्याकरीता भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था यांना कार्यादेश प्रदान केला आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर क्षेत्राचा अंतरीम अहवाल प्राप्त झालेला असून, अंतिम अहवाल अद्याप अप्राप्त आहे. अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील शिफारसीचा गुणवत्तेनुसार विचार करून शासनाच्या विविध विभागांना व परिसरातील उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे निर्देश देण्यात येतील.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
नागपूर.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.